

**FIRST INFORMATION REPORT**

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

**1. District (जिल्हा):** ठाणे शहर**P.S.(ठाणे):** मानपाडा**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 0867**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 09/07/2024 08:41

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	137(2)

**3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):****1. Day(दिवस):** मंगलवार**Date From (दिनांक पासून):** 09/07/2024**Time Period** पहर 1**Date To (दिनांक पर्यंत):** 09/07/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):** 00:30 बजे**Time To (वेळेपर्यंत):** 02:30 बजे**(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):****Date (दिनांक):** 09/07/2024**Time (वेळ):** 06:00 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 008**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 09/07/2024 08:40 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

पूर्व, 2 किमी

**Beat No. (बिट क्र.):****(b) Address (पत्ता):** बी/406, समध्दी अपार्टमेंट नं 2, सनराईज स्कुल जवळ, श्री हाजी मलंग रोड, कल्याण पु**(c) In case, outside the limit of this Police Station, then****(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):****Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):****District(State) (जिल्हा(राज्य)):**

**6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):**

(a) Name (नाव): किरण अवधेश यादव

(b) Husband's Name (पती चे नाव) : अवधेश

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1989

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No.(पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड )

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

**(h) Address (पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	बी/406, समध्दी अपार्टमेंट नं 2, सनराईज स्कूल जवळ, श्री हाजी मलंग रोड, कल्याण पु, मानपाडा, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	बी/406, समध्दी अपार्टमेंट नं 2, सनराईज स्कूल जवळ, श्री हाजी मलंग रोड, कल्याण पु, मानपाडा, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

**(i) Occupation (व्यवसाय):****(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-8960581395

**7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			

**8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):****9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

**10 Total value of property (In Rs/-)**

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

**11. Inquest Report / U.D. case No., if any**

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

**12. First Information contents (प्रथम खबर हकीकत ):**

मी किरण अवधेश यादव वय- 35 वर्षे, धंदा- गृहिणी, राहणार- रूम नं. बी/406, समृद्धी अपार्टमेंट नं. 2, सनराईज स्कुल जवळ, श्री हाजी मंगल रोड, कल्याण पूर्व जि. ठाणे. मो.नं. 8960581395 समक्ष जबाब देते की,

.....  
मी वरिलप्रमाणे असून वर नमुद पत्यावर मागील 1 वर्षा पासून माझे कुटुंबासोबत राहत आहे. माझे सोबत माझे पती अवधेश, मुलगा नामे प्रिन्स वय 17 वर्षे, मुलगी नामे कशिश वय 16 वर्षे असे राहतात. माझी मुलगी कशिश हीने या वर्षी 10 वी ची परिक्षा दिलेली आहे. ती सध्या घरीच असते. माझे पती हे मागील 8 दिवसांपूर्वी इचलकरंजी येथे कामासाठी गेलेले आहेत. माझे पती सुतार काम करतात व त्यातून मिळणा-या उत्पन्नातून आमचा घराचा उदरनिर्वाह चालतो.

आज दि. 09/07/2024 रोजी 00.30 वा. सुमारास मी माझा मुलगा, व मुलगी कशिश असे राहते घरात झोपी गेलो. त्यानंतर रात्री 02.30 वाजता चे सुमारास मला जाग आली असता मला माझी मुलगी कशिश वय 16 वर्षे ही घरात दिसून आली नाही. म्हणून मी दरवाजा उघडून पाहीण्यास गेली असता आमचे घराचा दरवाजा बाहेरून बंद असलेला दिसला. मी आमचे इमारतीमध्ये राहणारे इसम नामे संतोश चौधरी यांना फोन करून दरवाजा उघडण्यास सांगितला. त्यानंतर मी माझा मुलगा प्रिन्स व इमारतीमधील लोकानी मिळून माझी मुलगी कशिश हिचा आमचे राहते परीसरात तसेच तीचे मित्र मैत्रीणींकडे शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही. तसेच ती अद्यापर्यंत घरी परत आलेली नाही, म्हणून माझी खात्री झाली की माझी अल्पवयीन मुलगी नामे कु. कशिश वय 16 वर्षे, हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले असावे म्हणून मी पोलीस ठाणेस तक्रार देण्यास आले.

माझे पळवून नेलेल्या मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे...

नाव कु. कशिश अवधेश यादव वय 16 वर्षे, वर्ण- गोरा, उंची 5 फुट, डोळे-काळे, केस -लांब काळे, बांधा-सडपातळ, नेसणीस - निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, असे परिधान केलेले.

तरी दि. 09/07/2024 रोजी रात्री 00.30 वा. ते 02.30 वाजताचे दरम्यान माझी मुलगी कु. कशिश अवधेश यादव वय 16 वर्षे ही राहते घरातून कोणाला काहीही न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. ती अद्यापर्यंत घरी परत आलेली नाही. तसेच शोध घेवूनही ती मिळून न आल्याने तीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले असावे अशी माझी खात्री झाल्याने माझी अज्ञात इसमाविरोधात कायदेशीर तक्रार आहे.

माझा वरील जबाब संगणकावर मराठीत टंकलीखित केला असून तो मला वाचून हिंदीत समजावून सांगितला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे.

**13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)**

**(1) Registered the case and took up the investigation:**

**(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):**

Vijay Trimbak Kadbane(I (Inspector)) / DGPVTKM7203 **or (किंवा)**

**(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):**

**Rank (पद):**

**No.(क्र.):**

**to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)**

**(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):**

**or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)**

**(4) Transferred to P.S.**

**(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):**

**District (जिल्हा):**

**on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .**

**F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)**

**R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)**

**14 Signature/Thumb impression of the complainant / informant.**

**(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):**

**15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):**

**Signature of Officer in charge, Police Station**

**(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)**

**Name (नाव): Vijay Trimbak Kadbane**

**Rank(पद): I (Inspector)**

**No.(सं.): DGPVTKM7203**

**Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला**

**जोडपत्र): Physical features, deformities and other details of the**

**( If known / seen )(संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))**

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोशाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

**These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.**

**(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)**